

आदिवासी उपयोजना क्षेत्रात काम करणा -या अधिकारी
व कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक: आस्था-1093/प्र.क्र.261/का-15
मंत्रालय विस्तार, मुंबई 400 032, दिनांक 28 एप्रिल, 1994.

- वाचा:— 1) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-1086/8710/प्र.क्र.31/का.15,
दिनांक 9 मार्च, 1990.
- 2) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.आस्था-1092/प्र.क्र.58/का.15,
दिनांक 2 मे, 1992.
- 3) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.आस्था-1093/प्र.क्र.202/का.15,
दिनांक 9 नोव्हेंबर, 1993.
- 4) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आस्था-1093/प्र.क्र.261/का.15,
दिनांक 29 डिसेंबर, 1993.

शासन निर्णय :— प्रस्तावनेतील दिनांक 29 डिसेंबर, 1993 च्या आदेशान्वये शासनाने त्यात नमुद केलेल्या

वर्गातील अधिकारी व कर्मचा—यांना त्यामध्ये दर्शविलेल्या दराने प्रांत्साहन भत्ता मंजूर केला आहे. असा प्रोत्साहन भत्ता आदिवासी उपयोजना क्षेत्र म्हणून निर्धारित केलेल्या 6,975 गावांत/शहरात कार्यरत असलेल्या व तेथे मुख्यालय असलेल्यां कृषि विद्यापिठे व कृषीतर विद्यापिठे व त्यांना संलग्न असलेल्या महाविद्यालये यांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांना लागू करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

2. शासन आता या आदेशान्वये आदिवासी उपयोजना क्षेत्र म्हणून निर्धारित केलेल्या राज्यातील ठाणे, रायगड, नाशिक, घुरुळे, जळगांव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 14 जिल्ह्यातील एकूण 6,962 गावे व 13 शहरे अशा एकूण 6,975 गावांत कार्यरत असलेल्या व तेथे मुख्यालय असलेल्या कृषि विद्यापिठे व कृषीतर विद्यापिठे व त्यांना संलग्न असलेल्या महाविद्यालये यांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांना दिनांक 29 डिसेंबर, 1993 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या दराने दिनांक 1 जानेवारी, 1994 पासून प्रोत्साहन भत्ता लागू करीत आहे. हा प्रोत्साहन भत्ता दिनांक 29 डिसेंबर, 1993 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या शर्तीस अधीन राहील.

3. वरील बाबीवर होणारा खर्च हा संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली वर्ग केले जातात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा व त्या लेखाशीर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

4. हे आदेश वित्त विभागाच्या संमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 341/94/सेवा-5, दिनांक 20.4.1994 अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

अ. द. कुलकर्णी,
सह सचिव, महाराष्ट्र शासन,
आदिवासी विकास विभाग.

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) 1/2, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
 महालेखापाल (लेखा परीक्षा) 1/2 महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
 राज्यपालांचे सचिव,
 मुख्य मंत्र्यांचे सचिव,
 मंत्री/राज्यमंत्री (आदिवासी विकास) मंत्रालय, मुंबई,
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,
 मंत्रालयीन सर्व विभाग,
 सर्व विभागीय आयुक्त,
 मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
 सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
 सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
 प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 सहसंचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नर्मेंट, मुंबई,
 उच्च व तंत्रशिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
 शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई,
 नगरविकास विभाग, युडी-10, मंत्रालय, मुंबई,
 ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
 कृषि व पदुम विभाग,
 सहकार व वस्त्रोदयोग विभाग,
 व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक,
 सामान्य प्रशासन विभाग, मुंबई -32,
 वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई 32,
 सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय, (व्यय विभाग), खोली क्र. 261,
 नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली.
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई,
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती,
 जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे,
 उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे,
 संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
 संचालक, तांत्रिक प्रशिक्षण, द्वारा-तंत्र शिक्षण संचालक, मुंबई,
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक,
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक,

सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी,
 सर्व जिल्हाधिकारी,
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
 संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
 संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे,
 आदिवासी विकास आयुक्त, नाशिक,
 सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी,
 अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती,
 सर्व समाजकल्याण अधिकारी, वर्ग-1,
 सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिकृत आदिवासी विकास प्रकल्प,
 अधीक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे,
 सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण विभाग),
 सहनिवंधक, सहकारी संस्था, आदिवासी विकास, नाशिक,
 महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई (या शासन निर्णयास पुरेशी प्रसिद्धी देण्याबाबत),
 जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर,
 जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी,
 कला संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
 कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर,
 कुलसचिव, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी,
 कुलसचिव, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला,
 कुलसचिव, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी,
 कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई,
 कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर,
 कुलसचिव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद,
 कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,
 कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती,
 कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई,
 आदिवासी विकास विभागातील सर्व कार्यासने,
 निवड नस्ती, का-15, आदिवासी विकास विभाग.